TCFC FINANCE LIMITED

07th November, 2025

To, Listing Dept, BSE Ltd P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001

Scrip Code: 532284

<u>Sub: Submission of Newspaper publication of Unaudited Standalone financial results for the quarter ended 30th September, 2025.</u>

Sir/Madam,

We are enclosing herewith copies of newspaper publication of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2025 published on 07th November, 2025 in Financial Express (English) and in Mumbai Lakshadeep (Marathi) which were considered and approved by the Board of Directors, in their meeting held on 06th November, 2025.

This is for your information and records.

For TCFC Finance Limited

Zinal M. Shah Company Secretary and Compliance Officer

Encl: A/a



जाहीर सूचना

सचना येथे देण्यात येत आहे की. मे. सयोग <mark>एंटरप्रायजेस,</mark> विकासक, प्रथम भाग आणि श्री प्र<mark>काश दत्तात्रय करमरेळकर,</mark> खरेदीदार, द्वितीय ाग, यांच्यात **फ्लॅट क्र.४०१, क्षेत्रफळ ५१**० चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), ४था मजला, जयेश कुटीर इमारत, जमीन सर्व्हे क्र.४८, गाव मौजे न्यू डों**बिवली, तालुका व जिल्हा ठाणे** या जागेबा दिनांक २८.१०.१९९१ रोजी झालेला मूळ विक्री करारनामा हरवला आहे आणि शोध घेऊनही तो सापडला नाही. या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.

उपरोक्त फ्लॅट/मालमत्तेवर किंवा त्याच्य कोणत्याही भागावर, त्यावर किंवा विरुद्ध, वारसा, मृत्युपत्र, उत्तराधिकार, करार, विक्री, गहाणखत ताबा, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क विश्वस्तव्यवस्था, देखभाल, सविधा हक्क किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी असलेल्या किंवा दावा करणाऱ्या सर्व व्यक्तींना. या सचना प्रकाशित झाल्यापासन **पंधरा (१५) दिवसांच्या** आत. अशा दाव्याचे नेमके स्वरूप आणि सहाय्यक दस्तावेजी गुराव्यांसह लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारव

उपरोक्त कालावधीत असा कोणताही दावा प्राप्त झाला नाही, तर असे मानले जाईल की, कोणत्याही व्यक्तीचा कोणताही दावा किंवा आक्षेप नाही आणि सदर मालमत्तेशी संबंधित व्यवहार त्यानुसार, सर्व भारांपासून मुक्तपणे पूर्ण केला जाईल मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.४०१, क्षेत्रफळ ५१० चौ.फू. (कार्पेट क्षेत्र) ४था मजला, जयेश कुटीर म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.४८, गाव मौजे न्यु डोंबिवली, तालुका व जिल्हा ठाणे.

सही/- मे. लिगल गुरु ॲण्ड कं फ्लॅट क्र.७-८, २रा मजला, दत्त छाया इमारत, मधरिमा स्वीटसच्या मार्गे, रामबाग लेन क्र.४. कल्याण (पश्चिम)-४२१३०१. ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.११.२०२५

जाहीर नोटीस पाद्या अणिलांच्या वतीने आणि पर्व जनवेल

कळविण्यात येते की माझे अशिल म्हणजेच (१) **श्री** मागर धीरज पांचाल आणि (२) श्रीमती समीरा माग पांचाळ कन्या मोहम्मद जमील खान दोघेही रहिवार्स रूम नंबर २, नूर- मोहम्मद स्टोव्हवाला चाळ, कोकणी पाडा, त्रिवेणी नगर, कुरार गाव, मालाड **पूर्व, मुंबई** - ४०००९७, यांनी याद्वारे गाव- मालाड, . तालुका बोरिवली, एमएसडी - मुंबई उपनगर, सीटीएस क्रमांक ७७४-बी, सर्वे क्रमांक २७३, ९८४.२०२ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले. मालको हक्काने जमी खरेदी करण्याचा आणि संपादन करण्याचा निर्णय घेतल आहे. राजेंद्र रसिकलाल मेहता यांचे मौल्यवान विचाराश (यापढे "उक्त जमीन"असे म्हटले जाईल आणि संदर्भि केले जाईल), वरील बाबी लक्षात घेता, जनतेच्या लक्षा आणुन देण्यात येते की, येथे नमुद केलेल्या जमिनी संदर्भात कोणत्याही प्रशाला निर्गामित संस्थेला म्हणजेन बँक, वित्तीय संस्था किंवा विक्री, वारसा, गहाणखत देणगी. शल्क. धारणाधिकार. गहाणखत. भार किंवा इतः कोणत्याही प्रकारचा दावा किंवा आक्षेप असलेल कोणत्याही व्यक्तीला, याद्वारे या जिमनीविरुद्धचा त्यांच आक्षेप/दावा (जर असेल तर) **१५ दिवसांच्या आ**र येथे नमूद केलेल्या पत्त्यावर अशा आक्षेप/दाव्याच्य सहाय्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाह करण्यात येत आहे. अन्यथा कोणत्याही पक्षाने किंव व्यक्तीने उपस्थित केलेले सर्व दावे/आक्षेप माफ केले जातील असे मानले जाईल आणि वरील सूचन कालावधीनंतर ते स्वीकारले जाणार नाहीत.

आर. के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

जाहीर सुचना

सूचना येथे देण्यात येते की, माझे अशील श्री. दिनक बापू वाघ यांनी त्यांचे वडील श्री. बापू साधू वाघ यांच्यासह दुकान क्र.४, तळ मजला, ए विंग, इमारत सी-व्ह्यू, चारकोप सी व्ह्यू को-ऑप.हौ.सो.लि. प्लॉट क्रॅ.६, आरएससी–२५, सेक्टर ८, सर्व्हे क्र.४१ म्हाडा लेआउट, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ म्हणजेच (सदर फ्लॅट) ही जागा चारकोप सी व्ह्यू को-ऑप.हौ.सो.लि., म्हणजेच सोसायटीकडून २९.१०.२००५ रोजीच्या वाटप पत्राच्या आधारे खरेदी केले होते. तद्नंतर सह-मालक श्री. बापू साधू वाघ यांचे २९.१०.२००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी-श्रीमती बाळुबाई बापु वाघ, दोन मुले-श्री. दिनकर बापु वाघ व श्री. रमेश बापू वाघ आणि एक मुलगी-श्रीमती उषा गणेश केसरे उर्फ कुमारी उषा बापू वाध हे त्यांच्या कायदेशीर वारसदार आहेत आणि त्यांच्य ् अविभाजित ५०% शेअर्स, हक्क, सदर फ्लॅटच्या संदर्भात मालकीचे प्रतिनिधी म्हणन आहेत.

सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागात विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसा, देवाणघेवाण, हिस्सा, हक्क, हितसंबंध, गहाणखत, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, टस्ट, ताबा, सविधा, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा करणाऱ्य सर्व व्यक्तींनी या तारखेपासून ७ दिवसांच्या आत त्यांच्या कार्यालयात दस्तावेजी पुराव्यांसह पत्र लिहावे, अन्यथा माझे अशील अशा दाव्याचा कोणताही संदर्भ न घेता त्या परिणामासह पुढे जाईल आणि जर असेल तर तो माफ मानला जाईल.

दिनांक: ०७.११.२०२५ ठिकाण: मुंबई सुनील एस. साळवे

कार्यालय सी-३१, सी-३२, न्यू सीमा कॉम्प्लेक्स तुलिंज रोड, नालासोपारा (पूर्व) पालघर-×०१२०९

NOTICE

Mr. Joseph Alex Xavier Fernandes, a member of the lercantile Bank Employees' Co-Operative Housin Society Limited, having address at 5th Natwar Nagar Jogeshwari East, Mumbai - 400060, and holding Fla No.A-9, in the building of the society, died on 23/08/2005 Mr. Macario Bosco Fernandes son of the deceased has made an application for transfer of the shares of the deceased member to his/her name. The Society hereby invites claims or objections from th

heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with i the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office o the society from the date of publication of the notice til he date of expiry of its period.

for and on behalf of

Mercantile Bank Employees' CHS Ltd Hon. Secretary

NOTICE

Mr. Gopal Shivaji Naik Aparaj, a member of the Poonam Complex Gulmohar CHS Limited, Asha Nagar, Kandivali East, Mumbai - 400101 Co-Operative Nagar, Kandivali East, Mumbai - 400 In Co-Deparative Housing Society Limited, having address at Asha Nagar, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.102-A & 102-B, in Wing-B of the society, died on 02/09/2021. Nitin Gopal Naik Aparaj son of the deceased has made an application for transfer of the shares of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer o the said shares and interest of the deceased member i the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Societ in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice ti the date of expiry of its period.

Poonam Complex Gulmohar CHS Limited

ठिकाण: मुंबई Hon, Secretary दिनांक: ०६.११.२०२५

PUBLIC NOTICE

he Applicant Mr. Farid Saad Ghole Age 51 years an adult Indian Inhabitant o Mumbai residing at: Near Hasanat Hig School, 104/105, B-1, Lok Rounak , Mar Maroshi Road, Andheri (East) Mumbai 400059. Submitted the application fo registration of his Late Father Mr. Saac Abdul Samad Ghole date of Death, Place of death and Name who died or 15/04/2024at home address at Nea Hasanat High School, 104/105, B-1, Lol Rounak , Marol Maroshi Road, Andher (East) Mumbai 400059. due to Acute Cardiorespiratory Arrest and name M.C.G.M. records for Death Certificate under the R.B.D. Act Before Tahsildar Collector And Executive Magistrate a ndheri Mumbai. The application star allowed vide published in newspaper. I case any person has any rights, clair objection and interest for this publication or otherwise the same should be known in riting to me or to the address mentione elow with the documentary proof with 14 days from the date of publication hereof, failing which, it shall be construed that such claim is waived abandoned. Date: 07.11.2025

Adv. Jaymala Vaish C/205, Haridham Villa, Nilemore Nallasopara (W), Palghar 401203

शवशक्ती नगर एस.आर.ए. को.ऑ.ही.सो.लि. एम. जी. कॉस रोड नं. १, कांदिवली (प.), मुंबई - ६७, नोंदणीकृत पत्ता – सर् कं.१६४, सीटीएस क्र.१११०, <mark>हेरीटेज पॅरोडी बिल्डिंग क्र</mark> ३, सदनिका क्र ए - १३०७, एम. जी. क्रॉस रोड नं.१, सा नगर, तुळस्कर वाडी, कांदिवली (प), मुंबई -६७. नोदणी क्र एमयुएम/ एसआरए/ एचएसजी/ टीसी /१०५७१. सद पदनीका मुळ मालक श्रीमती विमल शरदचंद्र दळवी यांचे नावाव असुन त्यांचे निधन दिनांक १९/ ०५/ २०१८ रोजी झाले त्यांच्या मृत्यु पश्चात एस. आर. ए. परीपत्रक क्रं. १५२ नुसा सदर सदनीका दिनांक ३१/०३/२०१९ रोजी त्यांचा मुलग श्री महेश शरदचंद्र दळवी यांचे नावावर वारस हक्का द्वारे करण्य आली. या नोटिशी द्वारे कळविण्यात येते कि सदर सदनीका १ महेश शरदचंद्र दळवी हे विक्री द्वारे श्री अमित तकाराम उंडे व श्रीमती दिप्ती अमित उंडे यांस हस्तांतरीत करीत आहेत. नोटिशीद्वारे अन्य कोणत्याही व्यक्तिचे सदर मालमत्तेत असले ।।ग व हितसंबंध असतील तर अशा व्यक्तींनी हि नोटिस प्रसिब ाल्याच्या तारखेपासन १ ५ दिवसांचे आत संस्थेच्या कार्यालया . तसेच माझ्या दिलेल्या खालील प्रमाणे पत्त्यावर संपर्क साधाव सदर दिलेल्या कालावधि नंतर कोणत्याही व्यक्तिस तक्रार तसे रकती नोंदवीता येणार नाहित

> (ॲड. ध्रुमिल पी. मेहता कार्यालय क्रं. २६, तळ मजला, राज गार्ड सोसायटी, कवीता डेअरीच्या शेजारी महावीर नगर कांदिवली (प मंबई - ४०००६७ मो ,९००४१८२०६

ठिकाण – मुंबई

जाहीर नोटीस

बहु मुंबई महानगर पालिका (एम । पूर्व) व इतर ३ ...प्रतिवार्व

...(प्रतिवादी, क्रमांक४ सहकारी गृहनिर्माण संस्था सदर जाहीर नोटीस द्वारा आपणास सचित करण्यात येते क त्रपर जिल्हाधिकारी (अति/ निष्का) पूर्व उपनगरे यांचे न्यायालय इंडस्टियल इन्गुरन्स बिल्डिंग पहिला मजला चर्चगेट स्टेशन समोर चर्चगेट मुंबई नंबर ४०००२० येथे ज्य नुमान नगर समर्थ नगर चेंबूर एस आर ए सहकारी गृहनिर्मा iस्था या संस्थेच्या परिशिष्ट २ मध्ये अनुक्रमांक३९ येथे १ दशरथ धर्मा आंबेकर यांची झोपडी नमूद आहे व त्यांन आपली झोपडीची पात्रता करण्यासाठी दिनांव १९/१२/२०२४ रोजी अपील दाखल केले आहे व त्यां अपील क्रमांक ३०९/२०२५ असा आहे परंतु ती झोपडीचं आपणाकडून खरेदी केल्याचे दिसन येत आहे असल्याने मन अपील प्रकरणात आपणास प्रतिवादी क्रमांक ४ केला आ माननीय अपर जिल्हाधिकारी तथा अपील अधिकारी मुंब शहर यांनी आपणास पुढील सुनावणी तारखेबावत जाही नोटीसद्वारे आपणास सूचित करण्यात येते की सदर पुढील सुनावणी दिनांक २८/११/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी तथा अपील अधिकारी चर्चगेट यांच्य न्तर विरुद्धात्रपति स्वा अवस्ति आवश्वास प्रपाट बाज्य लनामध्ये सुनावणी आयोजित केलेली आहे तरी सद नावणीस आपण उपस्थित/हजर राहून आपली बाज् जांडावी उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथव आपले प्राधिकृत प्रतिनिधी किंवा आपले वारसदार उपस्थित १ राहिल्यास आपणास ह्या अपिला दरम्यान काहीर्ह सांगाववाचे नाही असे गृहीत धरून प्रकरण सुनावण णवंतेवर निर्णय घेण्यात येर्डल याची नोंद घ्यावी

PUBLIC NOTICE

लार्थी (श्री दशस्थ धर्मा आंबेकर)

Notice is hereby given that on behalf o my client, MRS. LATA AJIT SINGH wner of Room No. 29, admeasuri about 25 Sq. Meter area in the CHARKOP(1) ANANDVAN CHS LTD ituated at Plot No. 120, RSC 17 Charkop, Sector 1. Mumbai - 400 067 lying on plot of land bearing C.T.S. No 1C1 of village Kandivali in Taluka Borivali, Mumbai Suburban District, ir the Registration District of Mumb Suburban (hereinafter referred to as "the said property") My client have epresented that the said property was ndekar by MHADA through Allotme

MRS. LATA AJIT SINGH has Agreementforsale.
Also note that the origina

llotment Letter issued by MHADA in avour of original Allottee, pertaining t he said Room is lost/misplaced; by m

Any Person having any claim/interes in the said property or any part thereof on account of the transfer of right, title, and interest in favour of MRS. LATA AJIT SINGH by way of inheritance, easemen eservation, maintenance or otherwis nowsoever is/are hereby requested to undersigned in writing, together with upporting documents in evidence thereo within 14 (fourteen) days from the date of publication of this notice hereof at the office address, failing which the claims or demands, if any, of such person o persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished eleased, waived and given up, ignoring iny such claims or demands and n subsequent claims or demands will be entertained and/or for which my client

Sumitra Lahu Bhalerao Advocate, High Court,
D-43/165, Jeevan Deep CHSL Sector-1,
Charkop, Kandivali (W), Mumbai-67
9325723844.
Place: Mumbai Date: 07-11-2025

याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की गांव गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर पेथील स.नं ४३/२/ ब/१ क्षेत्र ०.०२.४० आर चौ. मी. ४३/२/ब/३ क्षेत्र ०.११.१० आर. चौ. मी. व स. नं ४४/२/ड क्षेत्र ०.०३.१० आर. चौ मी हया जमीनीचे श्रीमती **बिजल जिनेश** शाह हे मालक व ताबा धारक आहेत तर्र श्रीमती **बिजल जिनेश शाह** हयांनी जमीर्न वरचा मजला विकसित करण्यासार्ठ ठरविले आहे आणि सदर जागेसाठी वसई विरार शहर महानगरपालिके कडून सुधारीत विकास परवानगी मिळविण्यांची प्रकिया सरू केलेली आहे.

तरी सदर जमीनी संबंधी कोणाची कोणत्याह प्रकाराची हरकत किंवा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून **१४** दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षीकाराच्या खालील पत्यावर लेखी कागदपत्राच्य पुरावासह कळवावे.

सही/-किरीट ओ. संघवी, वकील २०३,पूर्वी चेम्बर्स, स्टेशन रोड, महानगर पालिका मागे, वसई (प.), जि. पालघर

PUBLIC NOTICE Shri. Amratlal Mohanlal Rana & (2) Smt. Jyot mratlal Rana, were the joint owners of Flat No. 206. in 'B', on II Floor, admeasuring 45.16 sq. mtrs. [super built-up], of a building known as "Sheetal Park", situate at Sheetal Nagar, Mira Road (East), District – Thane 401 107, along with 5 (five) nos, shares, videnced by Certificate No. 025, Dist. Nos. 26 to 130 (both inclusive), issued by Sheetal Park No. 1 Co. Op. Hsg. Soc. Ltd., jointly in their favour. The said Shri. Amratlal Mohanlal Rana died intestate n 15th February 2020, leaving behind him) Smt. Jyotsnaben Amratlal Rana [widow],

) Shri. Bhupendra Amrat Rana [son],) Shri. Kamlesh Amratlal Rana [son] &

Smt. Bhayana Vipul Rana [Nee Bhayana Amratla Rana] [married daughter], as his only legal heirs and representatives, entitled to succeed or inherit his states, including his 50% undivided share and rights the abovesaid flat and the abovesaid shares By and vide a duly registered Deed of Gift dated 23rd March 2024, the said Smt. Jyotsnaben Amratlal Rana had already made the gift of her 50% undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid shares in favour of Shri. Bhupendra Amrat Rana but till this date the share certificate is not ver nsferred in the name of Shri. Bhupendra Amrat ana, for unavoidable reasons.

The said Smt. Jyotsnaben Amratlal Rana is further intending to release her 1/4th undivided share and rights in the 50% undivided share and rights of the said Shri. Amratlal Mohanlal Rana in the abovesaid flat and the abovesaid_shares in favour of the said

Any person/s who has/have any objection of whatsoever nature or claiming to be legal heir/s of the said deceased, ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, hayandar (W), Pin 401 101, within 14 days from ne date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s, is/are released, elinguished, waived, abandoned and not all existing to all and the said Smt. Jyotsnaben Amratlal Rana shall execute Release Deed in favour of the said Shri, Bhupendra Amrat Rana. Ref/No/PN/VH/1108/2025

Dt. 07th November 2025 Amit Parekh

चैतन्य एस आर ए को-ऑप है।सिंग सोसायटी लि पत्ता: बि नं १९९, नविन म्हाडा वसाहत, मानखुर्द (प), मुंबई - ४०००४३

या संस्थेचे सभासद

कै.श्री.अरूण विष्णु कांबळे सदनिका नं ३१२ यांचे दिनांक 0७.0३.२0२२ रोजी त्यांचे निधन झाले व तसेच त्यांचा मुलगा कै.श्री . नवनाथ अरूण कांबळे यांचेही दिनांक १३.१०.२०१६ रोजी त्यांचे निधन

झाले असून त्यांची वारसदार पत्नी श्रीम . सजाता अरूण कांबळे यांनी सदर सदनिका तसेच भाग भांडवल आपले नावे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेकडे विहित नमन्यात अर्ज केला आहे .सदरहू मृत सभासदांनी नामनिर्देशित केलेले नाही.

संस्था या नोटीसद्वारे, संस्थेच्या भांडवलात , मालमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार याच्या कडुन हक्क मागण्या, हरकती मागवित आहे . हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन १४ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर कारावेत .जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर. मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणावावत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकलीक ाहील .जर असा कोणत्याही हक्क मागण्य /हरकती आल्या तर त्यावावत संस्थेच्या

उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल . गेंदी व उपविधीची एक पत मागणीदारांस हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सांय ५ ते ८ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखे पर्यंत

ठिकाण: मानखुर्द, मुंबई . चैतन्य एस आर ए को-ऑप हौसिंग सोसायटी लि .

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या.: ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जनरल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. सीआयएनः एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३, वेबसाईट:www.tcfcfinance.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु. लाखात)
	संपलेल	री तिमाही	संपलेली र	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	(१७८.००)	१५२.८३	४८०.५८	६३३.५५	२३१.३१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२२०.४७)	१४९.९१	३९८.२४	६२५.४२	१३८.९९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२२०.४७)	१४९.९१	३९८.२४	६२५.४२	१३८.९९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०३.२६	११४.५0	३७७.३६	४७६.७०	१२१.६९
कालावधीकारिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी- कारिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२०३.६६	११४.८३	३७८.२२	४७७.३५	१२०.१२
समभाग भांडवल	१०४८.२१	१०४८.२१	१०४८.२१	१०४८.२१	१०४८.२१
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१०२३२.२९	९९२२.३४	१०२३२.२९	९९२२.३४	९८५३.७९
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
मूळ व सौमिकृत (रु.)	१.९४	१.0९	₹.६0	४.५५	१.१६
•	•				

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.tcfcfinance.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.



टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरित सही/ झिनल शा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

सुचना देण्यात येत आहे की आमच्या अशिलाने आम्हाला श्रीमती प्रीती प्रकाश जावडेकर आणि श्री. प्रकाश मनोहर जावडेकर, दोघेही प्रौढ, भारतीय रहिवासी, त्याचा पत्ता - ७०३ए/७०४ए, ऑर्चिड टॉवर, लोखंडवाला टाउनशिप, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१ येथे, शेअर्स, फ्लॅट्स आणि कार पार्किंग स्पेसेस (एकत्रितपणे प्रिमायसेस म्हणून) यांच्यावरील हक्क, शिर्षक आणि हितसंबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांचे येथे लिहिलेल्या अनुसूचीत अधिक स्पष्टपणे वर्णन केले आहे.

सर्व व्यक्तिस सदर प्रिमायसेस किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाबत किंवा श्रीमती प्रीती प्रकाश जावडेकर आणि श्री. प्रकाश मनोहर जावडेकर यांच्या हक्कासंदर्भात मालकीत्व, विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण. नियुक्ती, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, वहिवाट, उप-वहिवाट, राहण्याचा भाडे करार परवाना, परवाना, काळजीवाह आधार, लिस पेंडन्स, प्रलंबित खटला, गहाणखत, भार, गहाणखत, तारण, हमी, वारसा, हिस्सा, भेटवस्त, संपादन, विभाजन, धारणाधिकार, शुल्क, मनाई, कर्ज, आगाऊ रक्कम, जप्ती, संपादन कार्यवाही, भरपाई, देखभाल, सुविधा, करार, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-एम्प्शनचा अधिकार, ट्रस्ट, लाभार्थी, ताबा, सुटका, त्याग किंवा कोणत्याही इतर पद्धतीने कोणत्याही करार, करार, दस्तऐवज, लेखन, हस्तांतरण करार, विकास करार, हेतू पत्र, योजना, मृत्युपत्र, उत्तराधिकार, कायद्याचे संचालन, कुटुंब व्यवस्था/समझोता, खटला, डिक्री किंवा न्यायालयीन आदेश किंवा कोणत्याही न्यायालयाचा निवाहा यादारे किंवा न्यायाधिकरण कोणतेही करार मंजुरी, विकास अधिकार किंवा एफएसआय /एफएआर वापर किंवा टीडीआर किंवा भार किंवा अन्यथा याद्वारे कोणताही हिस्सा, हक्क, शिर्षक, मालमत्ता, दावा किंवा कोणत्याही स्वरूपाची मागणी असल्यास त्यांनी ते लेखी स्वरूपात आणि कागदोपत्री पुराव्यासह, एबोनी लॉ, ॲडव्होकेट्स ॲंड सॉलिसिटर (यूके) ४२७, पारेख मार्केट, ३९, केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४०० ००४ येथील त्यांच्या कार्यालयात, सुश्री पछूवी जे जगताप यांच्या contact@eboneylaw.com वर सर्व सूचनांसह, प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत. कळवणे आवश्यक आहे. अन्यथा असा कोणताही कथित हिस्सा. हक्क. शिर्षक, मालमत्ता, दावा किंवा मागणी दुर्लक्षित केली जाईल आणि ती माफ केली गेली आहे आणि/किंवा सोडन दिली गेली आहे असे मानले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि प्रस्तावित व्यवहार अशा कोणत्याही कथित दाव्याचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल आणि अशा कोणत्याही दाव्याकडे दर्लक्ष केले जाईल.

अनुसूची (प्रिमायसेसचे वर्णन)

(१) ऑर्चिड-६ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड (शेअर्स १) द्वारे जारी केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र.०४७ अंतर्गत ५ सप्टेंबर २००४ रोजी जारी केलेले, विशिष्ट क्र.२३१ ते २३५ असलेले प्रत्येकी ५०/- (पन्नास) मल्याचे पाच (५) पर्णपणे भरणा केलेले शेअर्समधील सर्व हक्क, शिर्षक आणि हितसंबंध, तसेच क्र.२ असलेल्या निवासी फ्लॅटमधील मालकी आधारावर सर्व हक्क. शिर्षक आणि हितसंबंध.ऑर्चिड विंग - ६ (फ्लॅट १) म्हणून ज्ञात इमारतीच्या ७ व्या मजल्यावर मोजमाप क्षेत्र सुमारे ७२५.५७ चौ.फूट क्षेत्रफळ असलेले ७०३ए; आणि (२) ५ सप्टेंबर २००४ रोजी जारी केलेल्या भाग प्रमाणपत्र क.०४८ अंतर्गत प्रत्येकी ५०*।* (पन्नास) रुपयांचे पाच (५) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स, ऑर्चिड विंग - ६ (फ्लॅट २) म्हणून ज्ञात इमारतीच्या ७व्या मजल्यावरील अंदाजे मोजमाप क्षेत्र ३०५.६३ चौ.फूट (कार्पेट क्षेत्रफळ) असलेल्या निवासी फ्लॅट क. ७०४बी मधील मालकी आधारावर सर्व हक्क, शिर्षक आणि हितसंबंधासह, लोखंडवाला टाउनशिप येथे असलेल्या ऑर्चिड विंग - ६ मधील २५ क्रमांकाची एक (१) खुली कार पार्किंग जागा, आक्रूली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१.

आज दिनांकित ७ नोव्हेंबर २०२५ रोजी

ईबोनी लॉ करिता सुश्री पल्लवी जे जगताप-संस्थापक

FUTURISTIC SECURITIES LIMITED

Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai - 400 016 Tel: 022 24476800 Fax: 022 2447699 Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in website: www.futuristicsecurities.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter and Half Year ended September 30, 2025

		(NS. III Lacs)	Except EFS
Particulars	Quarter ended September 30, 2025	Half Year Ended September 30,2025	Quarter ended September 30, 2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	1.58	4.78	4.83
Net Profit for the period before tax	-1.36	-0.18	1.51
Net Profit / (Loss) for the period After tax	-1.36	-0.18	1.51
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-57.48	-57.48	-55.26
Equity Share Capital (face value of Rs.10 each	195.00	195.00	195.00
Earning per share of Rs. 10 each (not annualised)	10.00	10.00	10.00
Basic	-0.07	-0.01	0.08
diluted	-0.07	-0.01	0.08

The above Unaudited Quartely Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on November 6, 2025. The Statutory Auditors of the Company have carrried out Limited Review as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock exchange.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock The above is an extract of the celanier former or qualitary Financial restrict lifet with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board PRADEEP JATWALA DIRECTOR DIN: 00053991 Date: 6th November, 2025

गृहकर्ज केंद्र, कल्याण SB STATE BANK OF INDIA तळमजला व १ला मजला, मिलेनियम हाईटस्, शहाड मोहोने रोड, शहाड, कल्याण (पश्चिम)-४२११०३.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **सुनिता बन्सीलाल कनोजिया** व **राके**श **बन्सीलाल कनोजिया.** ३-डी फ्लॅट क्र.१०४. न्य म्हाडा कॉलनी. कामगार नगर. टिळक नग स्टेशन, गाव चेंब्र, महाराष्ट्र-४०००७१. **गृह कर्ज खाते क्र.: ४२७३३०९५१८१** यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसर केलेली आहे आणि यामळे त्यांचे खाते **१८.१०.२०२५** रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकत करण्या आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्याव २०.१०.२०२५ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: रू.८७,४२,५७२.०० (रुपये सत्त्याऐंशी लाख बेचाळीस हजार पाचशे बाहत्त फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागु असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सुचना प्रकाशन **तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी**. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंत योग्य कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णव

फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, विंग ए, वीणा सेन्टेरियो सहकारी नगर-३, चेंबूर, मुंबई

महाराष्ट्र-४०००७१. पाधिकत अधिकारी. स्टेट बँक ऑफ इंडिय दिनांक: ०६.११.२०२५, ठिकाण: कल्याण

असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट्स ऑफ इंडिया

सीआयएन : U88900MH2024NPL422393

नोंदणीकृत कार्यालय: बी १०२, ग्रीनस्केप रॉयल, प्लॉट क्र. २५, सेक्टर ७, कामोठे, पनवेल, रायगड (महा.), पनवेल, महाराष्ट्र, भारत - ४१० २०६.

वेबसाइट : https://arrai.org.in/ ई-मेल : membership@arrai.org.in

कंपन्या कायदा, २०१३ च्या तरतुदी तसेच एमसीए परिपत्रक दि. २२.०८.२०२५ जे परिपत्रक दि. १९.०९.२०२४, दि. २५.०९.२०२३, दि. २८. $ilde{8}$ २.२०२२, दि. ०५.०५.२०२२, दि. १३.०१२०२१ सहवाचन अन्य परिपत्रके दि. ०५.०५.२०२०, दि. १३.०४२०२०व दि. ०८.०४.२०२० यांच्या पुढे जारी करण्यात आलेले आहे त्यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत मंगळवार, दि. २५.११.२०२५ रोजी दु. १२.०० चा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसीं') वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ('ओएव्हीएम') च्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभा ('ईजीएम') आयोजित

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल कंपनीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना आभासी ईजीएमच्यासूचने पाठवण्यात येतील. ज्या सर्व नियमित सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नसतील किंवा आपले ई-मेल पत्ते अद्ययावत केलेले नसतील त्यांनी कृपया सदर सार्वजनिक जाहिरातीच्या सेवेच्या तारखेपासून ३ दिवसांच्या आत नोंदणीकत वा अद्ययावत करून घ्यावेत.

आपला ई-मेल पत्ता अद्ययावत करण्यासाठी कृपया <u>https://arrai.org.in/</u> येथे लॉग इन करावे

कंपनी आपल्या सर्व व्यक्तिगत सभासदांना ईजीएमची सूचना पाठवील तसेच ती त्यांची वेबसाइट <u>https://arrai</u>. org.in वरही अपलोड करील. सदर सूचना कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधा उपलब्ध करून ई-मतदान प्लॅटफॉर्म अर्थात <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध असेल.

कृपया नोंद घ्यावी की, नोंदणीकृत ई-मेल आयडीज् केवळ ईजीएमचीसूचना प्राप्त करणे, ईजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देणे व सहभाग घेणे यांकारेता विचारात घेण्यात वेईल. एनएसडीएलकडून ई-मेल आयडी <u>evoting@nsdl.com</u> च्या माध्यमातून सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर दूरस्थ ई–मतदान तसेच ईजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिताचा यूजर आयडी व पासवर्ड पाठवण्यात येईल.

सभेमध्ये सहभाग घेण्याकरिताची सुविधा निर्धारित वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी खुली राहील व सदर निर्धारित वेळेच्या समाप्तीपासून ३० मिनिटांपर्यंत खुली राहील.

ई-मेल पत्त्याच्या नोंदणीकरण प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सभासदांनी कृपया खालीलप्रमाणे संपर्क

तपशील	नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड	असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट्स ऑफ इंडिया
नाव व पद	श्री. अभिजीत गुंजाळ, सहाय्यक व्यवस्थापक	नवीन राजन खादरी, संचालक
पत्ता		बी १०२, ग्रीनस्केप रॉयल, प्लॉट क्र. २५, सेक्टर ७, कामोठे, पनवेल, रायगड (महा.), पनवेल, महाराष्ट्र, भारत - ४१० २०६.
संपर्क क्र.	o??-४८८६७०००	९९०१४७०२५६
ई-मेल आयडी	evoting@nsdl.com	membership@arrai.org.in

असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट्स ऑफ इंडिया करित

नवीन राजन खादरी (डीआयएन : १०३८४००३)

नोंदणीकृत कार्यालय: बी १०२, ग्रीनस्केप रॉयल, प्लॉट क्र. २५, सेक्टर ७ कामोठे, पनवेल, रायगड (महा.), पनवेल महाराष्ट्र, भारत - ४१० २०६

जाहीर नोटीस

दिनांक : ०७.१०.२०२५

ठिकाण : मुंबई

तमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका क. अं / ८, दुसरा मजला, प्रणव ओंकार को. ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि., टाटा पॉवर लेन, मानपाडा रोड, डोंबिवली – पूर्व तालूका कल्याण, जिल्हा ठाणे, ही सध्या श्रीमती. पुजा प्रफुल मुजुमदार यांचे मालकी व कब्जा वहिवाटीचा आहे. सदरची सदनिका यापुर्वी श्री. प्रफुल डी. मुजुमदार यांनी श्री श्यामसुदर ओ. देशपांडे यांचेकडून दिनांक १२/०७/२००६ रोजी कायम स्वरूपी विकत घेतलेली आहे व सदरचा करारनामा दुय्यम निबंधक कल्याण – ४ येथे अनु. क ३४३७/२००६ दिनांक १२/०७/२००६ व्दारे नोंदणी केलेला आहे. मात्र यापुर्वीचा सदर सदनिके संबंधी मे. कलिका एंटरप्रायजेस व गंगााराम बळीरामजी घुर्डे यांचेमधील तारीख २७/१२/१९९१ रोजीचा करारनामा व गंगाराम बी घुर्डे आणि श्यामसुंदर अे देशपांडे यांचेमधील तारीख १०/०३/१९९३ चे मुळ करारनामे राहते घरातून हरवलेले व गहाळ झालेला आहे. त्यासंबधी श्रीमती. पुजा प्रफुल मुजुमदार यांनी डोंबिवली – पूर्व पोलीस स्टेशन, यांचे कार्यालयात अनु. क - ९६३/२०२५ दिनांक ११/०९/२०२५ रोजी तकार नोंद केलेली आहे.

तसेच श्री. प्रफुल डी. मुजुमदार हे दिनांक २३ / १० / २०११ रोजी मयत झालेले आहेत व त्यांचे पश्च्यात श्रीमती पुजा प्रफुल मुजुमदार (पत्नी) आणि विभा मुजुमदार (मुलगी) हेच एकमेव वारस आहेत. तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर संदनिकंवर व हरविलेल्या करारनाम्यावर कोणत्याही इतर वारसांचा, इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखेपासून १५ (पंधरा) दिवसाच्या आत खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत पाठवावी. तद्नंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद

टिळक रोड, डोंबिवली - पूर्व ठिकाण : डोंबिवली दिनांक: ०७/११/ २०२५ मो. नं. ९८९२१७६०५५

गृहकर्ज केंद्र, कल्याण SB STATE BANK OF INDIA तळमजला व श्ला मजला, मिलेनियम हाईटस्, शहाड मोहोने रोड, शहाड, कल्याण (पश्चिम)-४२११०३.

मागणी सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. खालील कर्जदार **श्री. विनोदकमार डी. पांड्ये व श्रीम**र्त माधुरी व्ही. पांड्ये, फ्लॅट क्र.१०६, १ला मजला, विंग-ए, तुलसी धाम कोहौसोलि., आप्टेवाडी रोड, शिरगाव, बदलापूर पुर्व, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३ **गृह कर्ज खाते** क्र.: ४०५२२५३७१५८, ४२२११२१०५४२ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ०३.१०.२०२५ ोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकत करण्यात आले. सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर ०७.१०.२०२५ रोजी सूचना पाठविण्यात

थकबाकी रक्कम: रू.३८,५३,७९९.०० (रुपये अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे नव्याण्णव **कक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थंकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतृदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०६, १ला मजला, विंग-ए, तुलसी धाम कोहौसोलि., आप्टेवाडी रोड, शिरगाव, बदलापूर पुर्व, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया दिनांक: ०६.११.२०२५, ठिकाण: कल्याण



YASHO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai- 400058, Maharashtra, India. CIN No: L74110MH1985PLC037900



Tel: +91 -22-62510100, Fax:+91-22-62510199, Email: info@yashoindustries.com | Website: www.yashoindustries.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

			Standalone			Consolidated		
		Quarter Ended Yea		Year ended	Quarter Ended		Year ended	
SR NO	PARTICULARS	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	17,647.89	16,265.58	68,171.96	18,360.03	16,748.26	67,751.49	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	404.34	243.81	833.57	600.52	489.79	901.53	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	404.34	243.81	833.57	600.52	489.79	901.53	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	286.92	204.59	602.50	485.74	435.89	610.52	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	254.84	197.76	474.20	406.53	576.96	247.50	
6	Paid up Equity Share Capital	1,205.71	1,139.92	1,205.71	1,205.71	1,139.92	1,205.71	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		_	40,854.51	-	-	40,763.81	
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)							
	1. Basic:	2.38	1.79	5.25	4.03	3.82	5.32	
	2. Diluted:	2.38	1.79	5.25	4.03	3.82	5.32	

Notes: 1. The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half ended September 30, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for he guarter and half year ended September 30, 2025 are available on the website of stock exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the Company's website (www.yashoindustries.com). 2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 3. The above financial results were reviewed by the Audit Committee on November 6, 2025 and approved by the Board of Directors at their meeting held on the same date.

For Yasho Industries Ltd

Parag Vinod Jhaveri Managing Director (DIN: 01257685)

Kavitha Devi

Company Secretary


TCFC FINANCE LIMITED

Regd. Off: 501-502, Raheja Chambers. Free Press Journal Marg. Nariman Point. Mumbai 400 021 CIN: L65990MH1990PLC057923 - Website: www.tcfcfinance.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30.09.2025 (Fin Lakhs)

				1,000	n Lakns
Particulars	Quarter	Ended	Six mon	Year Ended	
Particulars			30.09.2025 Unaudited		31-03-2025 Audited
Total income from operations	(178.00)	152.83	480.58	633.55	231.31
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(220.47)	149.91	398.24	625.42	138.99
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(220.47)	149.91	398.24	625.42	138.99
Net Profit for the period after tax(after Exceptional and/or Extraordinary items)	203.26	114.50	377.36	476.70	121.69
Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/(Loss) (after tax)]	203.66	114.83	378.22	477.35	120.12
Equity Share Capital	1,048.21	1,048.21	1,048.21	1,048.21	1,048.21
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	10,232.29	9,922.34	10,232.29	9,922.34	9,853.79
Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in Rs.)	1,94	1.09	3.60	4.55	1.16

the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly / Year Ended Financial Results is available on the website www.bseindia.com and on the Company's website www.tcfcfinance.com

Date: 06.11.2025





'Janamangal', 1st Floor, Old Mumbai-Pune Highway, Above Bank of Maharashtra Pimpri Branch, Pimpri, Pune - 411018. Tel.: 020-2733 5351

Possession Notice [Appendix IV under the Act-Rule-8(1)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the through registered post and hand delivery

Notice is hereby given to the Borrowers as well as Guarantors mentioned hereinbelow in particular and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provision of section 13(4) of the said Act read with Rule 8 on the dates

The Borrower as well as Guarantor in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amounts mentioned hereinbelow. The Borrower's as well as Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Sr. No.	Name of the	Duca la Da	Date of Deman	
	Branch & Borrower & Guarantors	Dues In Rs.	Date of Possession	
1	Branch: Kamshet Borrower: Mr. Farooq Rehaman Shaikh and Co-borrower Mrs. Tabbassum Rahman Shaikh,	Rs. 8,31,056/- (Rupees Eight Lakh Thirty One Thousand and Fifty Six Only) plus	21/08/2025	
	R/o Haharay Colony, Mumbai-Pune Highway Road, At Post Kamshet, Tal. Maval, Dist. Pune- 410405,	unapplied interest thereon @ 09.45 % p.a. w.e.f. 21.08.2025 and other cost and expenses thereon	01/11/2025	

follows: Registered Mortgage of Flat no A-407, Deccan Residency, constructed on land bearing Survey No. 23/1 and 23/2, located at Village Sheel, Tal. Khalapur, Dist. Raigad, CERSALAsset ID: 200067643384

Date: 01/11/2025, Place: Pune

Sanathan

Textiles LTD.

Yarns for the Fabric of Life

Chief Manager & Authorised Officer, Bank of Maharashtra



The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai (Incorporating The Vidarbha Co-Op. Bank Ltd.) (Scheduled Bank)

Head Office: Sir Vithhaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400001, Post Box No.: 472. Website: https://msc.bank.in

Tel Nos.: 91-022-6980-1151, 1157, 1172 & 1178

TENDER NOTICE

The Maharashtra State Co-op. Bank Limited Mumbai Bank invites sealed tenders for the sale of the following assets of a total of 6 borrower institutions namely 03 Cooperative Yarn Mills, 01 Cooperative Sugar Factory, 01 Marketing Company and 01 Marketing Institute as per the "SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT of SECURITY INTEREST ACT 2002 (SARFAESI Act. 2002)."

Sr. No.	Name of the Unit	Type of Unit
1	Sharda Yantramag Vinkar Sahakari Soot Girni Ltd., Kumbhari,Tal. Dakshin Solapur, Dist. Solapur	Sahakri Soot Girn
2	Sharad Shetkari Sahakari Sood Girni Ltd., Nannaj, Tal. Dakshin Solapur, Dist. Solapur	Sahakri Soot Girn
3	Yogeshwari Sahakari Soot Girni Ltd., Hol, Tal. Ambejogai, Dist. Beed	Sahakri Soot Girn
4	Swami Samarth Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dahitane, Tal. Akkalkot, Dist. Solapur	Co.op. Sugar Facto
5	M/s. Bluegold Trading Co. Pvt. Ltd., Bldg. No.12, Banaji Street, Fort, Mumbai	Marketing Compan
6	Raigaon Sugar and Power Ltd., Belapur, Navi Mumbai, (Attached Property: Revera Medical Collage, Hatne, Talalthi Saja Deharje, Tal. Vikramgad, Dist. Palghar.)	Marketing Institute
The te	rms/conditions of the tender as well as the information will be available or	the bank's Websit

https://msc.bank.in from 07.11.2025 to 15.12.2025. The dates of the tender process are as follows. Sr. No. **Details**

1	Buy/	download Tender Document	07.11.2025 to 15.12.2025		
2	Insp	ection of the Property	24.11.2025 To 26.11.2025 (By 10:00 a.m. To 5:00 p.m.)		
3	Pre I	Bid Meeting	08.12	.2025	
4	Subr	nission of Tender	15.12.2025 (I	By 5:00 p.m.)	
5	Bid	Opening Date & Time	115		
	Sr. Name of Institute				
		Name of Institute	Technical Bid dt. 19.12.2025	Financial Bid dt. 30.12.2025	
		Name of Institute Sharda Yantramag Vinkar Sahakari Soot Girni Ltd., Kumbhari	dt. 19.12.2025		
			dt. 19.12.2025	dt. 30.12.2025	
	No.	Sharda Yantramag Vinkar Sahakari Soot Girni Ltd., Kumbhari	dt. 19.12.2025 11:00 am	dt. 30.12.2025 11:00 am	

STATUTORY NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 The Borrower and Guarantors are hereby noticed to pay the total outstanding dues of the MSC Bank before the opening of bid, failing which, the secured assets will be sold out for recovery of the outstanding dues and if the entire outstanding dues are not recovered from sale proceeds the balance amount, if any will be recovered with interest and cost from you.

4 Swami Samarth Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dahitane

Raigaon Sugar and Power Ltd., Belapur, Navi Mumbai

5 M/s. Bluegold Trading Co. Pvt. Ltd., Mumbai

Date: 07/11/2025 Place: Mumbai

(Dilip N. Dighe) **Managing Director & Authorised Officer** The Maharashtra State Co-Operative Bank Ltd., Mumbai

Corporate Identity Number of our Company is U24233DL2002PLC115261.

3:00 pm

4:00 pm

5:00 pm

3:00 pm

4:00 pm

5:00 pm

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."



Place: Hyderabad

Date: 06/11/2025

UNION QUALITY PLASTICS LIMITED

CIN No. L25209MH1984PLC033595 Registered Office: 209/A, Shyam Kamal B, CHS Ltd, Agarwal Market, Tejpal Road, Vile Parle East, Mumbai, Maharashtra - 400057 E mail: cs.uqpl@gmail.com | Ph: 022-26100367/8.

NOTICE

Board of Directors of the Company will be held on Friday, 14/11/2025 at Hyderabad to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the Quarter ended 30/09/2025 and other matters. Notice is also available on the website of Stock Exchange at www.bseindia.com. For Union Quality Plastics Limited

Notice is hereby given pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the

BORIVALI WEST BRANCH: KVB) Karur Vysya Bank Gate No. 3, Vazira Naka, Borivali West, Mumbai, Maharashtra - 400 092

POSSESSION NOTICE (For immovable property)

Issued under Rule 8(1)] of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Whereas. The undersigned being the Authorized officer of THE KARUR VYSYA BANK LIMITED under the Securitisation & Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19/08/2025 calling upon the borrower Mr. Sanjay Shankar Rane residing at Motilal Nagar, No 3 Ganesh Nagar, Behind Sai Prasad Bulding, Goregaon West Mumbai 400104 Maharashtra also address at Flat No 110, building no 2, Milan CHS Ltd, 3rd Floor, Tenenment No 110, Sane Guruji Nagar, Sai Baba Mandir, Pahadi Goregaon and Guarantor Mrs. Sakshi Sanjay Rane residing at Ganesh Nagar, Motilal Nagar No 3, Behind Sai Prasad Building, Goregaon West Mumbai 400104 Maharashtra also address at Flat No 110, building no 2, Milan CHS Ltd, 3rd Floor, Tenenment No 110, Sane Guruji Nagar, Sai Baba Mandir, Pahadi Goregaon to repay the amount mentioned in the notice being Rs.15,58,684.12 (Rupees Fifteen Lakhs Fifty Eight Thousand Six Hundred Eighty Four and Paise Twelve Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 04th day of November of the year 2025. The borrower in particular and the public in general is hereby cautioned

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of THE KARUR VYSYA BANK LIMITED for an amount of Rs 16,02,124.12 (Rupees Sixteen Lakhs Two Thousand One Hundred Twenty-Four and Paise Twelve only) as on 02/11/2025

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All Piece and Parcel Residential Flat Tenenment No. 110, Floor No 3rd, Building No. 2, Milan Cooperative Housing Society Ltd, City Survey No. 48/A, Admeasuring 18.30 sq mtrs carpet area, Sane Guruji Nagar, Pahadi Goregaon, Taluka Borivali, Goregaon (West), Mumbai - 400063. Standing in the name of Mr. Sanjay Shankar Rane. Bounded on the North: Road & Slum Area and Khali Compound, South: Trimurty Society, East: Maharashtra High School, West: Swami Samarth Society

Place: Mumbai Date: 04.11.2025

Authorized Officer THE KARUR VYSYA BANK LTD

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS IS A CORRIGENDUM ADVERTISEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR UNITS OR SECURITIES.



An ISO 9001:2015 certified company

(Please scan this QR code to view the RHP)

MAHAMAYA LIFESCIENCES LIMITED Corporate Identification Number: U24233DL2002PLC115261

Our Company was originally incorporated as a private limited Company under the name of "Mahamaya Life Sciences Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 and certificate of incorporation was issued by the Assistant Registrar of Companies, NCT of Delhi & Haryana, on May 07, 2002. Further, our Company name was changed from "Mahamaya Life Sciences Private Limited" to "Mahamaya Lifesciences Private Limited" and a fresh certificate of Incorporation dated February 15, 2016 was issued by the Registrar of Companies, Delhi. Moreover, a special resolution was passed at the Extra-Ordinary General Meeting of our Company held on October 29, 2024 for conversion of our Company into a public limited Company and the name of our Company was changed from "Mahamaya Lifesciences Private Limited" to "Mahamaya Lifesciences Limited". A fresh certificate of incorporation consequent to change of name was issued by the Registrar of Companies, Delhi on November 19, 2024. The

Registered Office: Unit No: DPT - 033, Ground Floor, Plot No: 79 - 80, DLF Prime Tower, F - Block, Okhla, Phase - 1, New Delhi - 110020, India: Corporate Office: 369, 370, 370A & 370B, 3rd Floor, Tower B-1, Spaze ITech Park, Sector-49, Sohna Road, Gurugram 122018; Contact Person: Ms. Shilpi Bhardwaj, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91-1146561474 E-mail: cs@mahamayalifesciences.com Website: https://www.mahamayalifesciences.com/

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 61,78,800* EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF MAHAMAYA LIFESCIENCES LIMITED ("MLL" OR THE "COMPANY") FOR CASH AT PRICE OF ₹ [+] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF [+] PER EQUITY SHARE) (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS ("THE OFFER"), COMPRISING A FRESH OFFER OF UPTO 56,38,800* EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [•] LAKHS (THE "FRESH OFFER") AND AN OFFER FOR SALE OF UPTO 5,40,000* EQUITY SHARES (THE "OFFERED SHARES") OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS ("OFFER FOR SALE") COMPRISING OF 3,70,000* EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS BY KRISHNAMURTHY GANESAN AND 1,70,000* EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS BY LALITHA KRISHNAMURTHY (COLLECTIVELY REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS") OUT OF WHICH 3,09,600 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN OFFER PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE OFFER (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET OFFER OF 58,69,200* EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN OFFER PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ [+] LAKHS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND NET OFFER WILL CONSTITUTE 26.40% AND 25.08% RESPECTIVELY OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

* Subject to finalization of basis of allotment

CORRIGENDUM: NOTICE TO INVESTORS

This Corrigendum is with reference to the Red Herring Prospectus ("RHP") dated October 28, 2025 filed by Mahamaya Lifesciences Limited ("Company") with the Securities and Exchange Board of India ("SEBI"), Registrar of Companies Delhi ("RoC"), and BSE Limited in connection with its proposed Initial Public Offer. Investors are hereby informed that the following inadvertent errors/omissions have been noticed in the RHP and are hereby corrected as detailed below:

Under the section titled "Summary of the Offer Document" under the heading "Summary of Outstanding Litigation" on page 25 of RHP and in the section "Risk Factors" on page 34 at Point No. 6 of RHP, in the table for matters "Against the Company" under the column "Aggregate amount involved" the amount was inadvertently mentioned as ₹ 77.70 lakhs and the same should be read as ₹ 137.70 lakhs. The corrected table is as follows:

Name of Entity	Criminal Proceedings	Tax Proceedings	Statutory or Regulatory Proceedings	Disciplinary actions by the SEBI or Stock Exchanges against our Promoters	Material Civil Litigation	Aggregate amount in involved (Amount in Lakhs)
Company						1
Against the Company	18	10	10	8 "		137.70

Under the section titled "Legal and Other Information" under head "Litigation Involving Our Company", sub-heading "Litigation Against our Company", and further under the sub-head "All actions by regulatory authorities and statutory authorities" on page 262 of the RHP, the details regarding the redemption fine, penalty amount and recovery mechanism from the Bank Guarantee imposed by the Joint Commissioner of Customs were inadvertently omitted. The correct disclosure should be read "The Company has initially submitted its response; following which an order was passed by the Joint Commissioner of Customs against the Company, imposing a

redemption fine ₹50,00,000 (Rupees Fifty Lakhs) and a penalty of ₹10,00,000 (Rupees Ten Lakhs) which are liable to be recovered by encashment of the Bank guarantee already furnished amounting to Rs 79 Lakhs by the company, in the event of non-payment within 60 days from the date of the order. The Company has filed an appeal against the impugned order on June 05, 2025" The RHP shall be read in conjunction with this Corrigendum. The information in this Corrigendum supersedes the information in the RHP to the extent inconsistent with the

information in the RHP Relevant changes will be reflected in the Prospectus, as and when filed with the RoC, SEBI and the BSE Limited. All capitalized terms used herein and not specifically defined shall have the meaning as ascribed to them in RHP.

The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act, as amended (the "U.S. Securities Act") or any other law of the

United States, and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE OFFER

CNEVIEW

Oneview Corporate Advisors Private Limited Address: The Summit Business Bay, 619 & 620, 6th Floor, 266/1-172, Gundavali, Andheri Kurla Road,

Andheri (East), Mumbai - 400 093 Tel: +91 - 22 - 6901 0381

ANCHOR INVESTOR BID/OFFER PERIOD:

MONDAY, November 10, 2025

Email: mbd@oneviewadvisors.com Investor Grievance Email: investorgrievance@oneviewadvisors.com

Website: www.oneviewadvisors.com Contact Person: Alka Mishra

SEBI Registration No: INM000011930

Nanakramguda , Serilingampally Hyderabad Rangareddi TG 500032 Tel: +91-40-67162222

Website: www.kfintech.com

Email: mahamaya.jpo@kfintech.com; compliance.com@kfintech.com Investor Grievance ID- einward.ris@kfintech.com

Address: Selenium Tower B, Plot No-31 & 32, Financial District,

REGISTRAR TO THE OFFER

Contact Person: M. Murli Krishna

SEBI Registration Number: INR000000221

BID/OFFER PROGRAMME BID/OFFER OPENS ON: BID/OFFER CLOSES ON: THURSDAY, November 13, 2025 TUESDAY November 11, 2025

For Mahamaya Lifesciences Limited


Krishnamurthy Ganesan

On behalf of Board of Directors

Managing Director DIN: 00270539

Disclaimer: Mahamaya Lifesciences Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed a RHP dated October 28, 2025 with the RoC. The RHP is available on the websites of the Stock Exchange i.e. BSE at www.bseindia.com and is available on the websites of the BRLM i.e. Oneview Corporate Advisors Private Limited at www.oneviewadvisors.com and the website of the Company at https://www.mahamavalifesciences.com/. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see section "Risk Factors" beginning on page 31 of the RHP Potential investors should not rely on RHP filed with Stock Exchange for making any investment decision.

For SANATHAN TEXTILES LIMITED





Place: Delhi

Date: November 06, 2025

registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws.







Date: November 06, 2025

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly / Year Ended Financial Results filed with

Place: Mumbai

PUNE WEST ZONAL OFFICE

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued **Demand Notices** on the dates as mentioned below calling upon the following Borrowers to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said Notice. The Notice was sent The Borrowers as well as Guarantors mentioned hereinabelow having failed to repay the amount,

secured assets.

Sr.	Name of the	Dues In Rs.	Date of Demar Notice
No.	Branch & Borrower & Guarantors	Dues in Rs.	Date of Possession
1	Branch: Kamshet Borrower: Mr. Farooq Rehaman Shaikh and Co-borrower Mrs. Tabbassum Rahman Shaikh,	Rs. 8,31,056/- (Rupees Eight Lakh Thirty One Thousand and Fifty Six Only) plus	21/08/2025
	R/o Haharay Colony, Mumbai-Pune Highway Road, At Post Kamshet, Tal. Maval, Dist. Pune- 410405,	unapplied interest thereon @ 09.45 % p.a. w.e.f. 21.08.2025 and other cost and expenses thereon	01/11/2025

The details of the property mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as

SANATHAN TEXTILES LIMITED

CIN: L17299DN2005PLC005690 Regd. office: SRV NO. 187/4/1/2, Near Surangi Bridge, Surangi, Silvassa, Dadra & Nagar Haveli - 396230, India. Tel: 022 022 6634 3312, Website: www.sanathan.com, E-mail: investors@sanathan.com

1. Extract from the Unaudited Consolidated Financial Results of Sanathan Textiles Limited for the guarter ended September 30, 2025

n. et al.	Quarter ended			Half Year ended	Half Year ended
Particulars	30-Sep-25 Unaudited	30-Jun-25 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-2025 Unaudited	30-Sep-24 Unaudited
Total Income	825.03	747.45	745.90	1,572.48	1,531.62
Net Profit / (Loss) (before Tax & Exceptional items)	33.27	55.34	45.37	88.61	112.14
Net Profit / (Loss) before Tax (after Exceptional items)	33.27	55.34	45.37	88.61	112.14
Net Profit / (Loss) (after Tax & Exceptional items & Share of Profit of Associates)	20.12	40.43	32.56	60.55	82.63
Total Comprehensive Income	0.52	40.36	32.50	40.88	82.32
Share Capital	84.40	84.40	71.94	84.40	71.94
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet					
Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)					
(-) Basic EPS (Rs.)	2.38	4.79	4.53	7.16	11.48
(-) Diluted EPS (Rs.)	2.38	4.79	4.53	7.16	11.48

2. Extract from the Unaudited Standalone Financial Results of Sanathan Textiles Limited for the quarter ended September 30, 2025

(Amount (INR) in crore except earnings per share)						
Particulars		Quarter ended			Half Year ended	
raruculars	30-Sep-25 Unaudited	30-Jun-25 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-2025 Unaudited	30-Sep-24 Unaudited	
Total Income	783.43	758.37	749.50	1,541.80	1,537.39	
Net Profit / (Loss) (before Tax & Exceptional items)	66.89	62.20	47.86	129.09	116.79	
Net Profit / (Loss) before Tax (after Exceptional items)	66.89	62.20	47.86	129.09	116.79	
Net Profit / (Loss) (after Tax & Exceptional items)	50.64	47.19	35.02	97.83	87.28	
Total Comprehensive Income	50.60	47.12	34.96	97.72	86.98	
Share Capital	84.40	84.40	71.94	84.40	71.94	
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet						
Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)						
(-) Basic EPS (Rs.)	6.00	5.59	4.87	11.59	12.13	
(-) Diluted EPS (Rs.)	6.00	5.59	4.87	11.59	12.13	

Notes:

[1] The financial results of Sanathan Textiles Limited (the 'Company') for the guarter ended September 30, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 05, 2025. The above results for the guarter ended September 30, 2025 have been reviewed by the statutory auditors of the Company.

[2] The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.sanathan.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

> Paresh Dattani Chairman & Managing Director